



श्री महालक्ष्मी को-ऑप. बँक लि. कोल्हापूर

प्रधान कार्यालय: १६७, बी, श्री भवन, मंगळवार पेठ, कोल्हापूर.

दूरध्वनी क्र.: ०२३१ - २५४१०५१ / २५४३८३७ / २५४५५५२.

विक्रीची जाहीर नोटीस (निविदाद्वारे)

दि सिक्युराटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँक्ट २००२ (२००२ चा ५४) कलम १३(१२) व सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ८ व ९ प्रमाणे.

श्री महालक्ष्मी को-ऑप. बँक लि., कोल्हापूर, १६७, बी, श्री भवन, मंगळवार पेठ, कोल्हापूर यांनी खाली नमूद कर्जदार यांना खाली नमूद केलेल्या मिळकतीच्या तारणावर कर्ज पुरवठा केलेला असून सदर कर्ज हे एन.पी.ए. झालेले असल्याने बँकेने दि सिक्युराटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँक्ट २००२ कलम १३(२) प्रमाणे मागणी नोटीस कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांना दि. ०२/०१/२०२५ रोजी दिली होती व त्या नोटीसीप्रमाणे रकम न भरल्याने बँकेने याच कायद्याच्या कलम १३(४) प्रमाणे दि. ०६/०३/२०२५ रोजीची ताबा नोटीस दिली होती व त्याप्रमाणे कर्जास तारण असलेल्या खाली नमूद मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा दि. १७/०३/२०२५ रोजी घेणेत आला. आता, सदर कायद्याच्या कलम १३(१२) व सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सच्या रुल ८ व ९ प्रमाणे खाली नमूद केलेली तारण मिळकत विक्री करणेबाबत लखोटाबंद निविदा मागविणेत येत असून सदर मिळकत ही 'जशी आहेत तशी व आहे त्या परिस्थितीत' या तत्वावर विकणेत येणार आहे. सदर मिळकत ज्यांना खरेदी करणेची इच्छा आहे त्यांनी लखोटाबंद निविदा खालील नमूद अधिकृत अधिकारी श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि., कोल्हापूर येथे रु. ४,५०,०००/- (अक्षरी रुपये चार लाख पन्नास हजार फक्त) इतक्या इसारा रकमेसह डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर / ऑनलाईन ट्रान्सफर पद्धतीने श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि., कोल्हापूर यांचे नांव बँकेच्या मुख्य कार्यालयात बुधवार, दि. १५/१०/२०२५ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. सदर निविदा गुरुवार, दि. १६/१०/२०२५ रोजी, दुपारी १२.०० वाजता श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि., कोल्हापूर यांच्या मुख्य कार्यालय, कोल्हापूर येथे उघडण्यात येतील. सदर कर्ज प्रकरणासंबंधीत बँकेकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे पडताळणी करीता कार्यालयीन वेळेत बँकेच्या शाहूपुरी, कोल्हापूर शाखेत उपलब्ध असतील. सदरची नोटीस ही www.smcbl.in या बँकेच्या वेबसाईटवर पहावयास मिळेल.

कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांची नावे व पत्ता	दि. ३१.०८.२०२५ अखेर येणेबाकी रकम
१. श्री. उदय वसंतराव शेटके (कर्जदार), २. श्री. उत्तम वसंतराव शेटके (सहकर्जदार), वरील अ.क्र. १ व २ - रा. - १६५/६, 'ई' वॉर्ड, राजारामपुरी, कोल्हापूर - ४१६००८. ३. श्री. सदानंद शिवाजीराव पाटील (जामिनदार), रा. - ब्लॉक नं. ३०३, अर्पान अपार्टमेंट, 'ई' वॉर्ड, राजारामपुरी, कोल्हापूर - ४१६००८. ४. श्री. रामराव चंदर पवार (जामिनदार), रा. - प्लॉट नं. ९३, 'बी' वॉर्ड, सुभाष नगर, कोल्हापूर - ४१६००७.	कर्ज खाते क्र.: ६०८/१२०३९१ रु. २,४५,३८,६३९.९० (अक्षरी रुपये दोन कोटी, पंचेचाळीस लाख अडतीस हजार सहाशे एकोणचाळीस व पैसे नव्वद फक्त) व त्यावरील ता. ०१.०९.२०२५ पासूनचे व्याज व इतर खर्च.

विक्री करावयाच्या मिळकतीचे वर्णन

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील आणि सहनिबंधक, करवीर-२ यांच्या अधिकार क्षेत्रातील मिळकत क्रमांक सी. एस. २०६४/ए आणि सी.एस. २०६४/बी, 'ई' वॉर्ड, राजारामपुरी १२ वी गल्ली, कोल्हापूर या मिळकतीवर बांधलेल्या 'पर्सनल हाईटस् अपार्टमेंट' या इमारतीमधील बेसमेंट वरील दुकान गाळा क्रमांक बी-१ याचे क्षेत्र १२०० चौ.फूट. यासी चतुःसिमा पुढीलप्रमाणे - पूर्वेस - श्री. मुल्लाणी यांची मिळकत आणि साईड मार्जिन; पश्चिमेस - साईड मार्जिन; दक्षिणेस - रस्ता; उत्तरेस - पार्किंग.

(मिळकतीची राखीव किंमत रु. ४५,००,०००/- (रुपये पंचेचाळीस लाख फक्त))

लिलावाच्या अटी व शर्ती

१) सदर मिळकत जास्तीत जास्त किंमत देणाऱ्यास विकली जाईल. तथापि, अधिकृत अधिकारी यांना कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारणेचा अगर नाकारणेचा अधिकार आहे. विक्री रद्द करणेचा / स्थगित ठेवणेचा अधिकार आहे, तसेच या शर्ती व अटी मध्ये कोणतेही कारण न देता बदल करणेचा अधिकार आहे. २) सदर मिळकतीसंबंधी विक्रीच्या इतर अटी व शर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात सुट्टीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी पाहावयास मिळेल. ३) इतर माहिती व टेंडर फॉर्म बँकेच्या मुख्य कार्यालयात सुट्टीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी मिळेल. ४) टेंडर फॉर्मची किंमत रु. १,०००/- + जीएसटी (अपरतावा) राहील. इसारा रकम रु. ४,५०,०००/- (रुपये चार लाख पन्नास हजार मात्र) डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर / ऑनलाईन स्ट्रान्सफर पद्धतीने निविदेसोबत देणे आवश्यक आहे. इसारा रकमेवर व्याज मिळणार नाही. सिलबंद निविदा. बुधवार, दि. १५/१०/२०२५ पर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात वर नमूद पत्त्यावर अधिकृत अधिकारी यांचेकडे देणेच्या आहेत. ५) डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर सिलबंद पाकीटामध्ये न देता स्वतंत्रपणे देणेच्या आहेत. चेक स्वीकारला जाणार नाही व ज्याने चेक दिला आहे त्यास लिलावामध्ये सहभागी होता येणार नाही. ६) जर एकापेक्षा जास्त निविदा एकाच रकमेच्या आल्या तर त्या लिलावदारांमध्ये बोली लावणेत येईल व त्यातील सर्वाधिक बोली बोलणाऱ्यास लिलाव बहाल केला जाईल. ७) अपसेट / राखीव किंमत बँकेद्वारे निश्चित केली आहे. सदर निश्चित केलेली राखीव किंमत ही हस्तांतरण शुल्क आणि मिळकतीसंबंधी संलग्न इतर शुल्कांव्यतिरिक्त आहे. ८) ज्या व्यक्तीची निविदा स्वीकारणेत येईल त्यास त्याच दिवशी लिलाव रकमेच्या २५ टक्के रकम इसारा रकमेसह भरावी लागेल व उर्वरित रकम १५ दिवसांत भरावी लागेल अन्यथा लिलाव धारकांने भरलेली रकम जप्त केली जाऊन लिलाव नामंजूर होईल व सदर मिळकत पुन्हा लिलावास लावली जाईल व मिळकतीवर कोणताही अधिकार राहणार नाही. सदर रकम भरण्याच्या कालावधीमध्ये मुदत वाढ देणेचा सर्वस्वी अधिकार अधिकृत अधिकारी यांना राहिल. ९) ज्या व्यक्तीच्या नांव लिलाव मंजूर होईल त्यास सर्वप्रकारच्या कायदेशीर पूर्तता झालेनंतर सदर मिळकतीचे सेल सर्टीफिकेट दिले जाईल व त्याप्रसंगी येणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, इतर खर्च, मिळकतीचे सर्व कर व इतर कायदेशीर खर्च, शासकीय देणी, इतर खर्च, टी.डी.एस. रकम स्वतंत्र भरावे लागतील. खरेदीदाराने अशी सर्व रकम भरलेनंतर कायदेशीर बाबींची पूर्तता केलेनंतर त्यास मिळकतीचा कब्जा दिला जाईल. १०) सदर मिळकत "जशी आहे तशी व आहे त्या परिस्थितीत" विक्री करणेत येईल. बँकेच्या अधिकृत अधिकारी यांना ज्ञात व अवगत माहितीप्रमाणे सदर मिळकतीवर कोणाचाही बोजा नाही. तथापि, या लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या बोलीदारांनी लिलावात काढलेल्या मिळकतीवरील बोजा संबंधी, मालकी हक्कासंबंधी तसेच त्यावरील हक्क, दावे, बाकी मिळकतीस बाधक असणाऱ्या गोष्टी संबंधी बोली बोलणेपुर्वी स्वतंत्रपणे व स्वतः माहिती घेणे आवश्यक आहे आणि सदर लिलाव प्रकरणांमुळे बँकेने कोणत्याही प्रकारचे दायीत्व स्विकारले नाही अगर हे प्रगटन म्हणजे बँकेने कोणाचे प्रतिनिधीत्व केले असे समजणेत येऊ नये. सदर मिळकत ही बँकेस ज्ञात व अज्ञात असलेल्या माहितीप्रमाणे आणि त्यावर अस्तित्वात असलेल्या व भविष्यात होणाऱ्या बोजासह विकणेत आलेली असून अधिकृत अधिकारी हे त्रयस्थ पक्षकार यांनी केलेल्या कोणत्याही दाव्यास, मागणीस / बाकी यांस जबाबदार असणार नाहीत. ११) राखीव किंमतीच्या खालील रकमेस टेंडर भरले असेल तर बोलीदाराची इसारा रकम जप्त केली जाईल व त्यास लिलावामध्ये सहभागी होता येणार नाही. १२) बोलीदाराने त्यांचे स्वप्रमाणित पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पुरावा जसे आधार कार्ड, इ. कागदपत्रे के.वाय.सी. साठी सदर टेंडर अर्जासोबत जोडावीत व लिलावाच्या वेळी त्याची मूळ कागदपत्रे तपासणीसाठी आणावीत. १३) लिलाव प्रसंगी कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांना हजर राहता येईल.

आरटीजीएस तपशील:- खात्याचे नांव: श्री महालक्ष्मी को-ऑप. बँक लि., कोल्हापूर

बँक व शाखा नांव - आयडीबीआय बँक, असेंल्ली रोड, कोल्हापूर.

RTGS तपशील : खाते क्र. - ११६१०२०००००५९६८; IFSC कोड - IBKL0000116

स्थळ : कोल्हापूर

तारीख: ०६/०९/२०२५

अधिकृत अधिकारी,

श्री महालक्ष्मी को-ऑप. बँक लि., कोल्हापूर

(इंग्रजी आणि मराठी नोटीसीच्या संदर्भात विसंगती अथवा तफावत असल्यास इंग्रजी नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.)